



AMFORGE INDUSTRIES LIMITED (CIN-L28910MH1971PLC015119)
Registered Office: 1118, Dalamal Tower, , 11th Floor, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021.
Tele: 022-22828933 / 49637707 / 49635404 ° Email: amfcosec@mtnl.net.in ° web: www.amforgeindia.in

AMF:RO:2021-2022

29th January, 2022

Corporate Relationship Department
BSE Limited
P.J. Towers,
Dalal Street
Mumbai-400 001

(Code No. 513117)

Dear Sirs,

Sub: Publication – in Newspapers

Pursuant to Regulation 30 of SEBI (LODR), Regulations, 2015, we are herewith submitting clippings of the Notice regarding Board Meeting of the Company is scheduled to be held on Wednesday, 9th February, 2022 @ 14.00 hours in the newspapers (Free Press Journal in English and Navshakti in Marathi).

Thanking you,

Yours truly,
For AMFORGE INDUSTRIES LIMITED

HUDSON JOSEPH
DCOSTA

Digitally signed by HUDSON JOSEPH
DCOSTA
Date: 2022.01.29 11:17:11 +05'30'

Managing Director



AMFORGE INDUSTRIES LIMITED
(CIN: L28910MH1971PLC015119)
Regd. Office: 1108- Dalamba Tower, 11th Floor, Free Press Journal Marg,
Nariman Point, Mumbai - 400 021
Tel: 022-2286933 / 4863707/48635404
Email: amforgesce@amforgenltd.in web: www.amforgeindia.in

NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 9th February, 2022 @ 14.00 hours interalia to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter ended on 31st December, 2021.
This notice will also available on the websites of the Company www.amforgeindia.in & BSE Limited www.bseindia.com.
For AMFORGE INDUSTRIES LIMITED
Sd/-
Kinshuk R.Tiwari
Company secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given to all concerned that on account of inter-se family disputes my Son **MR MANISH KANTILAL VIRA** and his wife **MRS HARSHA MANISH VIRA** had left my house 11 years back and thereafter I have not kept any relations with them. I the undersigned declare that I have no relation whatsoever, blood, family or otherwise with my son, **MR MANISH KANTILAL VIRA** and his family member/s, presently residing at Sardar Heights Society (GHB Project), 4th Floor, Flat No.404, Narmada Building, Titthal Road, Valsad-396001, Gujarat.
NOTICE is further given that **MR MANISH KANTILAL VIRA** has no authority whatsoever to represent me or to act in any way for and on my behalf. It may please be noted that any one dealing with him will be doing so at his/her/their own risk and the undersigned shall not be liable or responsible for the same. I further disinherit him from succeeding to any property / asset that I may have acquired from my own funds during my lifetime.
Dated this 29th day of January, 2022
Sd/-
MR. KANTILAL KHETSHI VIRA
Room No.141/142, Magan Baug,
Sitaram Jadhav Marg (Sunmill Road), Lower Parel, Mumbai – 400 013.

PUBLIC NOTICE
Public Notice is hereby given to the Public at large that my client **Mr. Gulshan Raheel Majid Ali Khan** residing at **Flat No. 9, 2nd Floor, Ashraf Marzli, 29th Road, TPS III, Bandra (West), Mumbai-400050** declares that he is cutting off all ties and relations from his sister **Mrs. Rabai Unnikrishnan Rajeev @ Rabai D/o Majid Ali Khan** as she and her husband **Mr. Unnikrishnan Rajeev** have committed an offence u/s 109 of IPC read with **Section 17 and 21 of PCOCSO Act and a FIR No. 634 of 2021** has been registered by **Santa Nagar Police Station, Kandivli (East), Mumbai** against them. My client further declare that he shall not be concerned and/or responsible in any way for any illegal, immoral and unlawful act committed by her in past, present and future.
Sd/- **Mr. R. P. Singh (Advocate High Court)**
Sector - 10, C-45, 202, Shanti Nagar,
Mira Road (East), Thane – 401107
Date : 29/01/2022 Place : Mumbai



Muthoot Homefin (India) Ltd
Corporate Office : 1201 & 1202, 12th Floor, 'A' Wing, Lotus Corporate Park, Off. Western Express Highway, Goregaon (East), Mumbai – 400 063.

DEMAND NOTICE
Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
The undersigned is the Authorised Officer of Muthoot Homefin (India) Ltd. (MHIL) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(2) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower/s (the "said Borrower"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notices issued to them that are also given below.
In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower to pay to MHIL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further interest at 2% p.m. as detailed in the said Demand Notices, from the dates mentioned below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrowers. As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to MHIL by the said Borrowers respectively.

Sr No.	Name of the Borrower(s) / Co-Borrower(s) / Guarantor / Loan Account No./Branch	Total Outstanding Dues (Rs.)	Date of Demand Notice	Description of secured asset (immovable property)
1	Arifa Ranjeep Das / 002-00001157 / Mumbai	Rs. 1461183 /- (Rupees Fourteen Lac Sixty One Thousand One Hundred Eighty Three Only)	22-09-2021	Flat No.8, 1st Floor, Building No.6, Sanjeevani Police Chs Ltd, S.No.69/2, 71/2&69/3, Village-Boisar, Tal & Dist- Thane, Palghar-401501
2	Arvind Laldas Kanooja / Pooja Arvind Kanooja / 002-00000876 / Mumbai	Rs. 874708 /- (Rupees Eight Lac Seventy Four Thousand Seven Hundred Eight Only)	22-09-2021	S.No.36.H.No.10, Revenue Village Adivali-Dhokali, Taluka Ambernath, District Thane, Grampanchayath Adivali-Dhokali, Maharashtra-421306
3	Rajabir Singh Rathi / Mohit Rajbir Rathi / 002-00001301 / Mumbai	Rs. 1486624 /- (Rupees Fourteen Lac Eighty Six Thousand Six Hundred Twenty Four Only)	22-09-2021	Flat No.204, 2nd Floor, Wing-C, Building No.13, Kinjal Complex Type - J, Survey No. 91 & 92 Yashwant Shrusti, Boisar-West, Palghar Road, Khaira , Palghar, Maharashtra - 401501
4	Milind Bijesingh Shankar Singh Pardeshi / Bijesingh Shankar Singh Pardeshi / 002-00201993 / Mumbai	Rs. 2307267 /- (Rupees Twenty Three Lac Seven Thousand Two Hundred Sixty Seven Only)	22-09-2021	Flat.405, 4th Floor, G Wing, Building No.13, Kinjal Complex, Survey No.91,92New Sy No.52.54 Rev Village Khaira, Taluka Palghar, Dist Thane -401501
5	Amit Nandkumar Kumbhar / Nandkumar Laxman Kumbhar / 002-00202138 / Mumbai	Rs. 1328154 /- (Rupees Thirteen Lac Twenty Eight Thousand One Hundred Fifty Four Only)	22-09-2021	Flat No. 104, 1st Floor, Building No.24, Type D Mangal Murli Nagar, Survey No.99, H.No.1, Satvili, Tungreshwar Road, Vasai East , Shani Mandir Tungreshwar Road, Thane, Maharashtra- 401208
6	Altatfali Wahedali Kazi / Amber Altat Ali Kazi / 002-00000254 & 002-00000255 / Mumbai	Rs. 874682 /- (Rupees Eight Lac Seventy Four Thousand Six Hundred Eighty Two Only)	23-11-2021 & 30-09-2021	Flat No.203, 2nd Floor, Land Mark Regency, Co Op Hsg Ltd, Sector 20, C&D Belapur, Navi Mumbai, Maharashtra - 400702
7	Rajesh Kishor Kumawat / Priyanka Rajesh Kumawat / 002-00000536 / Mumbai	Rs. 1257448 /- (Rupees Twelve Lac Fifty Seven Thousand Four Hundred Forty Eight Only)	30-09-2021	Flat No.104, Vishwaraja Galaxy A Wing, Survey No.228, Hissa No.1, Mankoli Anjurphatra Road, Near English Medium School, Village Anjur, Thane, Maharashtra - 421302
8	Manoj Rajayya Jogala / Kanta Rajayya Jogale / 002-00001180 / Mumbai	Rs. 972869 /- (Rupees Nine Lac Seventy Two Thousand Eight Hundred Eighty Nine Only)	30-09-2021	Flat No.004, Ground Floor D-Wing, Riddhi Siddhi Apartment, Tax No.513,Mauze Vakipada, Naigaon (E), Taluka Vasai, Palghar, Maharashtra - 403207
9	Dasharath Shivaji Patil / Sandip Shivaji Patil / Shivaji Laxman Patil / 002-00001321 / Mumbai	Rs. 654136 /- (Rupees Six Lac Fifty Four Thousand One Hundred Thirty Six Only)	30-09-2021	Ashvinayak Residency, A Wing, S.No.28, H.No.10, Kaka Dhaba, Bai Mangal Road, Adavli, Dhokli, Thane, Ambernath, Maharashtra - 421501
10	Vasant Gopalnath Salve / Vishakha Vasant Salve / 002-00001729 / Mumbai	Rs. 876013 /- (Rupees Eight Lac Seventy Six Thousand Thirteen Only)	30-09-2021	Flat No.206, 2nd Floor, A Wing, Manganga Residency, Survey No. 45, Hissa No. 6A, Kalyan (East), Gayatri School/Namaskar Dhaba, Village Adivali Dhokali Taluka - Ambernath, Thane, Maharashtra- 421301
11	Priya Rupesh Kamble / Rupesh Yashwant Kamble / 002-00001748 / Mumbai	Rs. 2174800 /- (Rupees Twenty One Lac Seventy Four Thousand Eight Hundred Only)	30-09-2021	Flat No.103, 1st Floor, Sahyog Heights, Plot No:8/9, Sector-20, Nerul West, Near Shivshakti Dairy, Nerul, Thane, Maharashtra,400706
12	Ramkumarraman Ramechandra Bhagat / Priyanka Ramkumarraman Bhagat / 002-00201965 / Mumbai	Rs. 570653 /- (Rupees Five Lac Seventy Thousand Six Hundred Fifty Three Only)	30-09-2021	Flat No:207, 2nd Floor, Radha Apt.S No:52&53 (Old), Ganesh Nagar, Rani-Shigaon Road, Village -Boisar W, Palghar, Maharashtra, Opp To Shiv Shakti Public School, 401501
13	Bulu Purnachandra Padhi / Harpriya Purnachandra Padhi/ 002-00202009 / Mumbai	Rs. 1018329 /- (Rupees Ten Lac Eighteen Thousand Three Hundred Twenty Nine Only)	30-09-2021	Flat No:102, 1St Flr, Ankit Heritage, Village-Pasthal, Tal &Dt Palghar, 401504, Maharashtra
14	Megha Praful Sachdev / Harsha Praful Sachdev / 002-00202026 / Mumbai	Rs. 1244701 /- (Rupees Twelve Lac Forty Four Thousand Seven Hundred One Only)	30-09-2021	Flat No.103 1st Floor B Wing Neeta Heights Near Kharbao Railway Station Kharbao Village Bhiwandi 421302
15	Trilokinath Ramadhar / Rameshwar Ramadhar / Ramdhar Ramkishor Yadav / 002-00202179 / Mumbai	Rs. 936417 /- (Rupees Nine Lac Thirty Six Thousand Four Hundred Seventeen Only)	30-09-2021	Flat No:004, Ground Floor,Jivadi Apartment, Sy.No.49/51 (Old Sy No:52/53), Plot No:13, Hissa No.49,Village Ganesh Nagar, Rani-Shi Gaon Road, Boisar, Palghar, Opp Shiv Shakti Public School, Maharashtra, 401501
16	Dhananaj Parasnath Pandey/ Usha Dhananaj Pandey / 002-00202262 / Mumbai	Rs. 596242 /- (Rupees Five Lac Ninety Six Thousand Two Hundred Forty Two Only)	30-09-2021	Flat No.303, 3rd Floor, Mahan Apartment, S.No.297, Village - Salvad, Tal Dist Palghar, Boisar, Palghar, Maharashtra - 401501
17	Ganesh Pandurang Aher / Manisha Ganesh Aher / 002-00202810 / Mumbai	Rs. 1747313 /- (Rupees Seventeen Lac Forty Seven Thousand Three Hundred Thirteen Only)	30-09-2021	Falt No.304, 3rd Floor, Building No.4 Co.Op.Hsg.Soc.Ltd.Phase-II, Rashmi Pink City, Near Rashmi International School, Don Bosco Road, At Village- Juchandara, Naigaon- East, Vasai, Maharashtra - 401202
18	Amittkumar Ramaprit Singh/ Sunita Amit Kumar Singh / 002-00202141 / Mumbai	Rs. 607944 /- (Rupees Six Lac Seven Thousand Nine Hundred Forty Four Only)	25-10-2021	Flat No.103, 1st Floor, Pushpkunj Apartment, Old Survey No. 100/1/1, New Gat No.44/1/1(B), Plot No. 14 & A5, Katkar Pada Village, Ganesh Nagar, Near To Raghuvanshi Hotel, Rani Shigaon Road, Boisar, Palghar, Maharashtra- 401501
19	Ramchandra Shivaji Sawant / Rekha Ramchandra Sawant / 038-03800522 / Navi Mumbai	Rs. 1539733 /- (Rupees Fifteen Lac Thirty Nine Thousand Seven Hundred Thirty Three Only)	22-09-2021	Flat No. 208, 2nd Floor, Building No.2, Gavdevi Krupa(H.No. 880,881,883,885,886, 887,889,890, Revenue Usarli Khurd, Village Usraali Khurd, Taluka-Panvel, Dist- Raigad, Navi Mumbai, Maharashtra,Pin-410206
20	Damodar Timmappa Michel / Aarti Ganesh Parnage / 037-00000078 / Thane	Rs. 927097 /- (Rupees Nine Lac Twenty Seven Thousand Ninety Seven Only)	22-09-2021	Survey No. 36, Hissa No. 8/A, Flat No.203, 2Nd Floor- Dwing A, Kaushik Plaza, Keshav Nagar,Village- Dwarli, Taluka- Ambernath, District- Thane- 421501
21	Ajit Appa Ghabade / Rupali Ajit Ghabade / 037-03700419 / Thane	Rs. 346918 /- (Rupees Three Lac Forty Six Thousand Nine Hundred Eighteen Only)	22-09-2021	Flat No.303, 3rd Floor, C-Wing, Ekveera Aai Sankul, New Sy No.12,Hissa No.1, Village Golavali, Tal. Kalyan Dist. Thane, Grampanchayat Golavali, District Kalyan, District Thane.421307 Maharashtra
22	Sujata Sadanand Gosavi / 037-03701203 / Thane	Rs. 684366 /- (Rupees Six Lac Eighty Four Thousand Three Hundred Sixty Six Only)	22-09-2021	Flat No.306, 3rd Floor, E Wing, Mourya Residency, S.No.201/1/1, Avillage Purna, Taluka Bhiwandi, Dist. Thane, Grampanchayath Pusta Taluk Bhiwandi-421302 Maharashtra
23	Shashank Shankar Agare/ Shalaka Shankar Agare/ Pornima Amarnath Chargundi/ 037-03701458 / Thane	Rs. 814178 /- (Rupees Eight Lac Fourteen Thousand One Hundred Seventy Eight Only)	22-09-2021	Flat No.304, 3rd Floor, Wafekar Plaza, Survey No.194, Hissa No.33, Village Purna,Tal Bhiwandi, Dist Thane, Distt. Bhiwandi, Maharashtra-421308.
24	Anil Chintaman Mishra / Geeta Anil Mishra / 037-03702008 / Thane	Rs. 868831 /- (Rupees Eight Lac Sixty Eight Thousand Eight Hundred Thirty One Only)	22-09-2021	Flat No. B-104, 1st Floor, B Wing, Viswaraja Galaxy, Survey No. 228, Hissa No.1, Village Anjur,Tal-Bhiwandi, Dist-Thane-421302
25	Haresh Laxman Jethva / Kailashben Haresh Jethva / Julesh Haresh Jethva / 037-03702200 / Thane	Rs. 1497340 /- (Rupees Fourteen Lac Ninety Seven Thousand Three Hundred Forty Only)	22-09-2021	Flat No. 004, Ground Floor, F Wing, Maurya Residency, S.No. 201/1/A, Nr. Centre Point Hotel, Opp. Honda Service Centre, Thane Bhiwandi Road, Village- Purna , Bhiwandi-421302
26	Rameevak Singh / Bodhan Singh / 037-03701371 / Thane	Rs. 1280865 /- (Rupees Twelve Lac Eighty Thousand Eight Hundred Fifty Five Only)	22-09-2021	Flat No. 307, 3rd Floor, Om Sai Apt, Reti Bunder, Kalher Maharashtra 421302
27	Dattatray Vithal Aajgekar / Chandrabhaga D Aajgekar / 037-03701056 / Thane	Rs. 770351 /- (Rupees Seven Lac Seventy Thousand Three Hundred Fifty One Only)	30-09-2021	Bldg No:B-2,Mahadev Garden, S.No.2A,H.No.25, Mouje-Purna, Taluka Bhiwandi, Dt Thane, 421302,Maharashtra
28	Sandeep Salunkhe / Swati Sandip Salunkhe / Shradha Sandeep Salunkhe / 037-03701311 / Thane	Rs. 718621 /- (Rupees Seven Lac Eight Thousand Six Hundred Twenty One Only)	30-09-2021	Flat No.301, 3rd Floor, B-Wing, Om Sai Apartment, Near Patilkhur Vadi, Complex, Opposite To Galaxy Homes, Reti Bandar, Road, Pipe Lane No.226, B.K. Kalher Village, Bhiwandi, Near Patilkhur Vadi Reti Bandar Road, Thane, Maharashtra - 421302
29	Ganesh Pandurang Shinde/ Suvarna Ganesh Shinde / 037-03702030 / Thane	Rs. 803645 /- (Rupees Eight Lac Three Thousand Six Hundred Forty Five Only)	30-09-2021	Flat No :306, 3rd Floor, D Wing, Om Dhara Residency, Near Shree Manav Kalyan Hospital, Bhavani Chowk, Near Xerria Mall, Kalvi Shilphata Road, Nije Village,Parga,Dombivli, East, Old S.No:124 And New 75/H No.2, Thane, Maharashtra, 421201
30	Dinesh Alamararam Kadam / Diksha Dinesh Kadam / 002-00202669 / Mumbai	Rs. 568528 /- (Rupees Five Lac Sixty Eight Thousand Five Hundred Twenty Eight Only)	23-11-2021	Flat No. 001, Ground Floor, Sai Ram Apartment, Old Survey No.65, Near Sagar Road No.197, Hissa No.14-15-16, Veer Savarkar Marg, Near Digi 1 Electronics, Chandansar Road, Virar East, Behind Laxmi Niwas Building, Palghar, Maharashtra - 401208
31	Vijaykumar Jileadar Singh/ Neelu Vijay Singh / 037-03702431 / Thane	Rs. 538464 /- (Rupees Five Lac Thirty Eight Thousand Four Hundred Sixty Four Only)	23-11-2021	Flat No.101, 1st Floor, Building No.A1, Mahadev Garden, Near Bikaner Sweet, Behind Megh Rata Society, Opposite To Padmavati Building, Purna Bus Stop, Village Purna, Thane, Maharashtra - 421302
32	Rajan Surendar Mishra / Santosh Daulathram Pandey / 038-03800081 / Navi Mumbai	Rs. 993880 /- (Rupees Nine Lac Thirty Three Thousand Eight Hundred Eighty Only)	23-11-2021	Flat No.104, 1st Floor, A-Wing, Dishant Complex, Near Ganga Mata Temple/Z.P. School, Gundavadi Village, Bhiwandi, Thane, Maharashtra - 421302

6

If the said Borrowers shall fail to make payment to MHIL as aforesaid, MHIL shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of MHIL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Act or Rules made thereunder, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Place : Maharashtra
Date : 29.01.2022Sd/-
Authorised Officer
For Muthoot Homefin (India) Ltd.


PUBLIC NOTICE					
		Registered Office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051 Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai- 400059			
Branch Office: 1st Floor, Office No. 101, Plot No -159, Manohar Space Landmarks, Samath Nagar, Aurangabad- 431001 Branch Office: 2nd Floor, Office no. 203, Sai Midas, Opposite Patiyala House, Nagar, Mannad Road, Savedi, Ahmednagar- 414003 Branch Office: City Survey No.1976B/1+2 India Garage, South Western Corner, 1st floor of India Plaza Complex, Jilha Peth Swatantraya Chowk, Jalgaon- 425001 Branch Office: 2nd Floor, 203, Plot No 2, KT Empire, Above State Bank Of India, Navghar, Vasai (W)- 401202 Branch Office: ICICI Home Finance Co. Ltd., HFC Tower, Andheri Kurla Road, J.B.Nagar, Andheri (E), Mumbai- 400059 Branch Office: 2nd Floor, Kanale Plaza, 82 Railway Lines, Solapur- 413001 Branch Office: Shop No. 301, 302, 303, 3rd floor, Next Level Mall, In front of Hotel Grand Mehfil, Camp Road, Amravati- 444601 Branch Office: Premises No. 201, 2nd floor, West View, Opp. ICICI Bank, Veer Savarkar Road, Thane- 400602 Branch Office: 1st Floor, Gokul Roshan, Plot No 25 & 26, Zenda Chowk, Dharampeth, Nagpur- 440001 Branch Office: Ground Floor, Vasant Plaza, Bagal Chowk, Rajaram Road, Rajarampuri, Kolhapur- 416008 Branch Office: 1st Floor, Office No. 102, 765 Flydeck, Near Datta Pada Bridge, SV Road, Borivali (W)- 400092 Branch Office: 1187/22 Venkatesh Meher, 2nd floor, Ghole Road, Shivaji Nagar, Pune- 411005 Branch Office: 1st Floor, Office No. 23, 24, 25, Satara City Business Center, S No 283/1, A, Final Plot No.-29, Sub Plot No.-1, Radika Road, Karanje Tarf Satara- 415002 Branch Office: 2nd Floor, Office No 202, Kohinor Paradise, Survey No 284, Shivaji Nagar, Ratnagiri 415612 Branch Office: Shop No. 301, 302, 303, 3rd Floor, Next Level Mall, In front of Hotel Grand Mehfil, Camp Road, Amravati- 444601					
The following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from ICICI Home Finance Company Limited ("ICICI HFC") and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). A notice was issued to them under Section 13 (2) of Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act-2002 on their last known addresses, however it was not served and hence they are hereby notified by way of this public notice.					
Sr. No.	Name of the Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ (Loan Account Number) & Address	Property Address of Secured Asset / Asset to be Enforced	Date of Notice Sent/ Outstanding as on Date of Notice	NPA Date	
1.	Akash Ashok Bhosale (Borrower), Lata Ashok Bhosale (Co- Borrower), At Tandulindi Jehur Taluka Kannad Tal Kannad Aurangabad Kannad- 431103, Kannad- 431103. LHAUR00001339721.	210 Plot No 210 Gut No 06 Swastik City Shiv Road Shekhapur Aurangabad 431111 Aurangabad 06 Aurangabad- 431001. Bounded By- North: Plot No. 209, South: Plot No. 211, East: Plot No. 249, West: 18 Ft Wide Road.	17-11-2021 Rs. 9,18,678/-	06/10/2021	
2.	Akash Ashok Gorakhe (Borrower), Rupali Dilip Sarode (Co- Borrower), Dnyaneshwar Nagar Mauli Niwas Sawedi Ahmednagar-414003, Ahmednagar-414003. LHADR00001341370.	2 Chaitnya Residency Nav Nagapur Ahmednagar 414411 98 2 120 1 A 120 1 B 1 2 3 4 120 2 121 1 Ahmednagar-414411. Bounded By- North: Flat No 004, South: Flat No 001, East: Side Margin, West: Parking.	17-11-2021 Rs. 6,81,733/-	06/10/2021	
3.	Akshay Rajendra Mordekar (Borrower), Madhuri Rajendra Mordekar (Co- Borrower), Akshay Rajendra Mordekar 185/1/24/6 Sai Prakash Apt, Kopergaon, Ahmednagar Kopergaon-413708, Kopergaon- 413708. NHHKOP00001293703.	Flat No 204 First Floor Sai Prakash Kopargon 195/1/24 Ahmednagar-423601. Bounded By- North: P No 3, South: F No 203, East: Staircase, West: Road.	17-11-2021 Rs. 7,18,443/-	06/10/2021	
4.	Akshay Rajendra Mordekar (Borrower), Madhuri Rajendra Mordekar (Co- Borrower), Near Railway Station, A P Shingnapur Kopergaon, Pin 423603 Ahmednagar Ahmednagar- 423602, Ahmednagar- 423602. NHADR00001251276.	F No 204 P1 No 06 Second Floor Saiprakash Apartment Kopergaon Ahmednagar S No 195/1/24 Ahmednagar- 423601. Bounded By- North: P No 3, South: F No 203, East: Staircase, West: Road.	17-11-2021 Rs. 17,67,928/-	06/10/2021	
5.	Anil Kisanrao Talekar (Borrower), Gitanjali Anil Talekar (Co- Borrower), Aarya Construction Near Priyadarshani School, Nagar Bhangar Road, Dist Ahmednagar Ahmednagar-414001, Ahmednagar, 414001. NHADR00001042167.	Flat No 206 Madhuban Residency And Gurungaoon Row Bungalow Wadavardi Plot No 1 Bhangar Camp Ahmednagar S No 2a 4b Ahmednagar- 414002. Bounded By- North: Gurungaoon Row House, South: Open Space, East: 6 Mtr Road, West: Sr No 2.	17-11-2021 Rs. 16,15,706/-	06/10/2021	
6.	Ashok Bhimraj Darkunde (Borrower), Sapna Ashok Darkunde (Co- Borrower), Om Sai Gajanan Colony, Nav Nagapur Vadagaon Gupta Road Ahmednagar Ahmednagar Ahmednagar- 414002, Ahmednagar, 414002. NHADR00001266193.	Flat No 01 Stilt Gr FLR Plot No 51 Extremee Life Apartment Ahmednagar S No 59/1b/1c/1c2 New S 49/1b/1c/1c2 Ahmednagar- 414001. Bounded By- North: Plot No 50, South: Plot No 52, East: S No 99, West: 9m Road.	17-11-2021 Rs. 21,54,881/-	10/09/2021	
7.	Bhushan Babanrao Sonar (Borrower), Chetna Bhushan Sonar (Co- Borrower), Plot No. 6 Chorawad Road Gajanan Colony Parola- 425111, Parola, 425111. NHPR00001189219.	P No 35 B At Om Nagar Behind Mahatma Hotel Near Parola Dhule Highway Tal Parola Dist Jalgaon Gat No 411 Parola-425111. Bounded By- North: By P. No. 33-B, South: By Road,, East: By P. No. 35-A, West: By P. No. 36-a.	17-11-2021 Rs. 19,18,016/-	06/10/2021	
8.	Dinesh G Trivedi (Borrower), Rajshree Dinesh Trivedi (Co- Borrower), At Vangaon Behind Shankar Mandir Main Road, Vangaon V Vangaon West Palghar- 401103, Palghar, 401103. NHNDUN00001251664.	Bungalow Ground + 1 Floor Gut No 45 Narayan Park Vangaon Chinchani Road Vangaon West Palghar 1 Palghar- 401103. Bounded By- North: Bungalow, South: Open Plot, East: Internal Road, West: Open Plot.	17-11-2021 Rs. 54,48,564/-	11/10/2021	
9.	Geeta Arun Tiwari (Borrower), Arunkumar Sudama Tiwari (Co-Borrower), Flat No 302 D Wing Building No 3 Anand Vihar Co Op Hsg Soc Morivali Ambernath 421005 Thane- 421501, Thane, 421501. NHMUM00001244834.	Flat No 205 2nd Floor C Wing Aryan One Bhosale Nagar Nr Konark Garden Opp Kalp Nisarg Badlapur E Sr No 70 1 2 71/2 Thane- 421503. Bounded By- North: Bldg, South: Road, East: Bldg, West: Road.	17-11-2021 Rs. 28,48,759/-	11/10/2021	
10.	Jamanadevi Harish Upadhyay (Borrower), Harish Shivprasad Upadhyay (Co-Borrower), Sankalpa Niwas, Gaili No 2 Ganesh Nagar Sangamner Ahmednagar- 422605, Ahmednagar, 422605. LHSAG00001266571.	Flat No 28 Floor No 4 Tushar Pride Sangamner Ahmednagar Sr No 113/442 Ahmednagar-422605. Bounded By- North: Flat No 25, South: Open To Sky, West: Flat No 22, West: Flat No 27.	17-11-2021 Rs. 2,28,09,515/-	09/04/2021	
11.	Khajappa Basappa Bansode (Borrower), Pallavi Arun Dongardive (Co- Borrower), 282 Harijan Vasti Konhali Vill Konhali Tal Aakalkot Solapur- 413228, Solapur, 413228. NHHSHR00000858342.	Plot No 23 4 Seven Shine Bale Dist Solapur Out Of That S No 84 A 3 1 S No 84 1 A 2 3 2 2 A 1 Solapur-413001. Bounded By- North: Road, South: Adj Property, East: Road, West: Adj Property.	17-11-2021 Rs. 15,61,957/-	06/10/2021	
12.	Mahesh Manojrao Durbude (borrower), Gita Mahesh Durbude (Co- Borrower), Rajendra Ward Shukravari Bhandara M S Bhandara Dist- Bhandara Bhandara- 441904, Bhandara, 441904. NHAM00001277173.	T Sa K 16 Rajendra Ward Shukravari Mouja Pinglae Bhandara Gat No 895 Tal No 1320 Bhandara- 441904. Bounded By- North: Nahar, South: Remeaining Space, East: Thote House, West: Pandharabodi Road.	17-11-2021 Rs. 3,56,715/-	07/08/2021	
13.	Mahesh Umakant Dnyane (Borrower), Kavita Mahesh Dnyane (Co- Borrower), S No 271 Plot No 8 Harish Nagar Rameshwar Colony Jalgaon Jalgaon- 425001, Jalgaon, 425001. LHLJN00001337472.	Block No 1 Behind Dnyandeo Nagar Kashinatha Nagar G No 51 1 B Jalgaon- 425001. Bounded By- North: Block No 2 & 3, South: Plot No. 11, East:15 M Road, West: S. No. 51.	17-11-2021 Rs. 21,92,116/-	06/10/2021	
14.	Manoharsing Alsinghani (Borrower), Deepa Alsinghani (Co- Borrower), Harjetsingh Alsinghani (Co- Borrower), Guru Ramdas Niwas 1st Floor Flat No 4 U 92 Sheet 56 Uhasnagar 5 Gandhi Road Hotel Jaijka Uhasnagar 5- 421005, Uhasnagar 5, 421005. NHTNE00001265345.	Plot No 5 1st Flr Guro Ramdas Niwas Sheet No 6 , Nr Masuri Ashram Sr No 17/2 Uhasnagar 5-421005. Bounded By- North: Int. Road, South: Chetan Apt., East: Factory, West: Guranishanish Pal Palace.	17-11-2021 Rs. 48,60,058/-	06/10/2021	
15.	Milan D Shah (Borrower), Falguni Ashok Shah (Co- Borrower), B 302 Motimahal Chs Ltd Sodawala Lane, Govind Nagar Borivli W Mumbai- 400092, Mumbai, 400092. NHMUM00000744848.	Flat No. B-302, 3rd Floor, Moti Mahal Chsl, B- Wing, Sodawala Lane, Nr. Govind Nagar, Nr. Axis Bank, Borivali- W. Mumbai- 400092. Bounded By- North: Om Sai Dham, South: Road, East: Road, West: Amardeep.	17-11-2021 Rs. 11,61,849/-	11/10/2021	
16.	Prakash Babasaheb Parkale (Borrower), Shushila Prakash Parkale (Co- Borrower), Machindranath Bhanonath Dahiphale (Guarantor), Vill Pimpri G Post Wahira Tal Ashti Dist Beed Ashti- 414022, Ashti, 414022. NHADR00000821108.	Plot No 7 At Darewadi Tal Nagar Dist Ahmednagar S No 148/1 Ahmednagar-414001. Bounded By- North: Road, South: Plot No 7 P, East: Road, West: Plot No 10.	17-11-2021 Rs. 9,08,601/-	11/10/2021	
17.	Prakash Devkant Jha (Borrower), Mukesh Devkant Jha (Co- Borrower), Devkant Pitamber Jha (Co- Borrower), Sector No 07 Bld No 02 Flat 301 Dream City Shigaon Road, Dhanani Nagar Boisar Boisar- 401506, Boisar, 401506. LHMUM00001280941.	Flat No 301 3rd FLR, BLDG. 2, Dream City, Dhanani Nagar, Shigaon Road, Sector 07, Boisar East, 74 1 74 2 3 85 76 Palghar- 401501. Bounded By- North: Residential Building, South: Residential Building, East: Road, West:open.	17-11-2021 Rs. 2,26,711/-	11/10/2021	
18.	Rahul Ashok Pachghare (Borrower), Ashok Motiram Pachghare (Co-Borrower), Vaishnavi Sadan Manewada Ring Road Shree Nagar N 2 Nagpur Nagpur-440027, Nagpur, 440027. NHNAG00001296136.	Khasara No 63/1 39 Land Mouza Babulkheda Sheet No 66 Near Ashwari Housing Co-op Society New Narendra Nagar Nagpur 7065 Nagpur- 440001. Bounded By- North:6 Feet Galli, South: Road, East: Plot No 24, West: Plot No 22.	17-11-2021 Rs. 35,52,634/-	06/10/2021	
19.	Rupesh Rajendra Dugad (Borrower), Arti Rupeshkumar Dugad (Co- Borrower), Pushkaraj Apartment, Borude Mala, Flat No. 2, Balkhashram Road Ahmednagar Ahmednagar- 414001, Ahmednagar, 414001. NHADR00001276288.	Row Block No 4a Shree Ganraj Sahakari Gruh Nirman Sanstha Maryadit, Bholgaon, Ahmednagar Gut No. 68/3A/1A Ahmednagar- 414111. Bounded By- North: Unit No 5a, South:unit No 3a, East: Road, West: S No Park.	17-11-2021 Rs. 10,76,351/-	06/10/2021	
20.	Sachin Sudhakar Dehankar (Borrower), Rohini Sachin Dehankar (Co- Borrower), CSN 1048 Plot No B-1 A Ward Vrundavan Residency, Rajopadhye Nagar Kolhapur Kolhapur- 416012, Kolhapur, 416012. NHHKPR00000813649.	Plot No. B 1 Unit No A A Ward, Rajopadhye Nagar, Near Mahadev Mandir, R S No 1048 Kolhapur- 416012. Bounded By- North: Plot No B-2, South: Colony Road, East: Unit No B, West: Plot No C-1.	17-11-2021 Rs. 7,45,069/-	11/10/2021	
21.	Sachin Sudhakar Dehankar (Borrower), Rohini Sachin Dehankar (Co- Borrower), CSN 1048 Plot No B-1 A Ward Vrundavan Residency, Rajopadhye Nagar Kolhapur Kolhapur- 416012, Kolhapur, 416012. NHHKPR00000814073.	Unit No A Rajopadhye Nagar, Nr Mahadev Mandir Plot No B1, A Ward R S No 1048 Kolhapur- 416012. Bounded By- North: Plot No B-2, South: Colony Road, East: Unit No B, West: Plot No C-1.	17-11-2021 Rs. 7,24,728/-	11/10/2021	
22.	Santosh Vasant Nehatrao (Borrower), Dipali Santosh Nehatarav (Co- Borrower), Gat No 106/2a/76 Near K B Patil College, Pandharpur Dist- Solapur Solapur- 413304, Solapur, 413304. LHPNDU00000816858.	Plot No 15, Samta Nagrao, Shivparvati Nagar, Pandharpur. C S No 101/B1 Solapur- 413304. Bounded By- North: Adj Property, South: Adj Plot, East: Road, West: Road.	17-11-2021 Rs. 61,87,969/-	11/10/2021	
23.	Sural Singh Randhawa (Borrower), Kiran Surajisingh Randhawa (Co- Borrower), Na 8 New Municipal Colony Near Kamataaka School Khav Dev Nagar, Chembur E Chembur Mumbai- 400071, Mumbai, 400071. LHBVO00001322067.	305 3rd Floor Mumbai- 400074. Bounded By- North: Ashtavinayak Building, South: HPCCC Colony Road, East: Building, West: Building.	17-11-2021 Rs. 17,58,619/-	06/10/2021	
24.	Uday Shankar Shetty (Borrower), Padamapriya Uday Shetty (Co- Borrower), Flat No 10 Anand Chsl Saravali Boisar Palghar Boisar Boisar- 401501, Boisar, 401501. LHMHR00001366360.	10 Flat No 10 2nd Floor Bldg No D1 Anand Chsl Saravali Boisar Trivedi Nagar Boisar West 401501 Boisar Na Thane- 401107. Bounded By- North: Details Not Mentioned, South: Details Not Mentioned, East: Details Not Mentioned, West: Details Not Mentioned.	17-11-2021 Rs. 9,68,719/-	06/10/2021	
25.	Umer Farid Jamadar (Borrower), Asma Farid Jamadar (Co- Borrower), Alfaish Farid Jamadar (Co- Borrower), Plot No.30, Rohouse No 567, Near Omrunda So, Ramali Road, Shirur Pune Shirur- 412211, Shirur, 412211. LHADR00001296554.	Row House No 2 Plot No 5 6 7 N P Row Bungalow Ramling Road Shirur Shirur Pin Code 412210 Gat No 30 Shirur- 412211. Bounded By- North: Open Space, South: Road, East: Road, West: Row House No 1.	17-11-2021 Rs. 21,91,819/-	06-10-2021	
26.	Vijay Sarjerao Hardade (Borrower), Sudamati Sarjerao Haradade (Co- Borrower), At So Sarjerao Hambirao Hardadesant Kandar, Tal Karmala Solapur Solapur- 413202, Solapur, 413202. NHBMT00001271698.	Flat No. A103 Ground Floor Svar Residency Indapur Tal Pune Indapur 413106. Bounded By- North: Plot No 2, South: new Karkhana Road, East: Internal Road, West: Draining Line.	17-11-2021 Rs. 10,57,829	06-10-2021	
27.	Vinod Dagdu Dongre (Borrower), Jayshri Vinod Dongre (Co- Borrower), Gut No. 33 Plot No. 2 11 1				

The spirit of Mumbai

is now 93 years old!



www.freepressjournal.in



स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट्स असोसिएट्स लिमिटेडचा पुनर्कामगिरी - III भाग, मुंबई

११२/११५, २ वा मजला, प्लॉट २२२, चॅट्ट वॉल, इलुमिनेशनी चॅम्बर्स, श्री प्रेम जर्नल मार्ग, नॉर्थव्ह पॉईंट, मुंबई-४०००२२. दूर: ०२२ - २२०१२१२६, २२०१२१२६, फॅक्स: ०२२ - २२०१२१२६, ईमेल: team4.61341@sbi.co.in

कच्चा सूचना (नियम ८(१))

ज्याअर्थी,

निम्नव्याखरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिस्वुरीटाइजेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असोसिएट्स अँड एफोर्सिमेंट ऑफ सिस्वुरीटी इंटरस्ट अँड, २००२ (क्र. ३ सन २००२) आणि कलम १३ (१२) सिस्वुरीटी इंटरस्ट (एफोर्सिमेंट) रूळ, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारवांचा वापर करून दिनांक १४.०६.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार/हमीदार - नॅटोयल इंडस्ट्रीज प्रा. लि. श्री. राहुल मुकेश मोरगारा श्री सुपुन महेश शाह, श्री. जयेश अमृतलाल मोरगारा, श्री. महेश कांतिलाल शाह, श्री. दिपक अमृतलाल मोरगारा, श्री. मुकेश अमृतलाल मोरगारा, श्री. विनाय कांतिलाल शाह, श्री. अरविंद वादीलाल मोरगारा, भक्तवत्सला ट्रेडिंग अँड कंसेलटन्सी सर्विसेस एलएलपी, सुपुष ट्रेडिंग अँड कंसेलटन्सी सर्विसेस एलएलपी, श्रीवाहा ट्रेडिंग अँड कंसेलटन्सी सर्विसेस एलएलपी, वित्तोकात्या ट्रेडिंग अँड कंसेलटन्सी सर्विसेस एलएलपी, श्रीगारा ट्रेडिंग अँड कंसेलटन्सी सर्विसेस एलएलपी, सहिष्णु ट्रेडिंग अँड कंसेलटन्सी सर्विसेस एलएलपी, लोकक्याप्री ट्रेडिंग अँड कंसेलटन्सी सर्विसेस एलएलपी, सॅमसन् लेदर क्लोथ मॅन.कॅ एलएलपी, रॉयल स्पिन्वेल्स प्रा.लि., महेश विनोद ट्रस्ट यांस सूचनेतील नमूद एकूण रकम म्हणजेच रु. ४३,३८,९२,१३७/- (रुपये तेन्नाचोस कोटी अठ्ठावीस लाख व्वाण्णच हजार एकांतीस आणि वीस पैसे मात्र) अधिक पुढील व्याजाची परतफेड सदर सूचना प्रामुख्यां ताखेपासू ६० दिवसांत करण्यास सांगितले होतें.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ उरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येत की, निम्नव्याखरीकारांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कच्चा सदर रक्कम नियम ८ सहवाचता सदर अर्कचेत कलम १३(४) अन्वये २५ जानेवारी, २०२२ रोजी घेतले आहे.

विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीची करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास रु. ४३,३८,९२,१३७.०० अधिक पुढील व्याज वाचू लागेल याचेकरीता भाराअर्पित राहील.

प्राप्त मागण्या विमोचनकारिता उल्लंघन केल्ले अर्कचेत कलम १३ च्या परि-कलम (८) च्या तल्लुतीस कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थायी मिळकतीची यादी

मोक्ष विनोद ट्रस्ट यांच्या नावापासून जमिन मोजवारीस ११६७.५५ चौ.मीटरां सीटीएस क्र. १८ (सीटीएस क्र.४८, १८/१ व १८/२), कांदिवली(१), मुंबई-४०० ०६७ धाक जमिनीच्या भागावर बांधकामांत चळू अधिक तीन वरील मजली, माल. <२१ चौ.फु. बिल्ड अर सल्लोती १अस सादर केवील नवीन इमारत 'नीता निवास' अशा श्रता बंगलो अस्तंतेले ते सारं भाग आणि विभाग.

सही/-

दिनांक: २५.०१.२०२२, ठिकाण: कांदिवली (१) प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा)

ताबा सूचना (स्थायर मालमतेसाठी)

ज्याअर्थी,

निम्नव्याखरीकार इंडियाबुल्स हारुसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिस्वुरीटाइजेशन ऑफ फायनान्सियल असोसॅट्स अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असोसॅट्स अँड एफोर्सिमेंट ऑफ सिस्वुरीटी इंटरस्ट अँड, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून सप्त 60 दिवसांसा आत 26.06.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रकम रु.80,02,910.41(रुपये ऐंशी लाख दोन हजार नऊशे दहा आणि एकेचाळीस पैसे फक्त) साठी कर्ज खारेज क्र. HLLLOW00416744 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 12.06.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार निश्चिन्न शिर्षा भात, शितल पूर भात, देव कन्स्ट्रक्शन च्या भागीदार तर्फे आणि मेहता फाल्गुनी जिमपेन्सकुमार यांना कलम 13(12) सह सिस्वुरीटी इंटरस्ट (एफोर्सिमेंट) रूळ, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारत जारी केली.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपसथी उरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिस्वुरीटी इंटरस्ट (एफोर्सिमेंट) रूळ, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारत खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाखरीकाराने प्रतिकावक ताबा 25.01.2022 रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारवार इंडियाबुल्स हारुसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रु. 80,02,910.41 (रुपये ऐंशी लाख दोन हजार नऊशे दहा आणि एकेचाळीस पैसे फक्त) पुढील व्याज 12.06.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमता / मालमतेला मुक्त करण्यासाठी उल्लंघन वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थायर मालमतेचे वर्णन

सर्वे नं.190 हिस्सा नं.2 च्या जमिनीवर इमारत नं. 1, विजय रेसिडेन्सी III च्या तेराव्या मजल्यावरील फ्लॅट नं.1304 चे क्षेत्रफळ 57.31 स्क्वेअर मीटरस ते समतुल्य 617 स्क्वेअर फीट (चटई क्षेत्र) आणि कावेरार गावा मध्ये स्थित, तालुका आणि जिल्हा ठाणे, महाराष्ट्र - 400607, खालील प्रमाणे परिबद्ध आहे.

पूर्व : टाइटल बीड अनुसार

पश्चिम : टाइटल बीड अनुसार

उत्तर : टाइटल बीड अनुसार


दक्षिण : टाइटल बीड अनुसार

सही/-

अधिकृत अधिकारी

तारीख : 25.01.2022

स्थळ : ठाणे



Invesco Mutual Fund

Invesco Asset Management (India) Pvt. Ltd.

(CIN: U67190MH2005PTC153471), 2101-A, 21st Floor, Marathon Futurax, N. M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013

Telephone: +91 22 6731 0000, Fax: +91 22 2301 9422, Email: mfservices@invesco.com

www.invescomutualfund.com

NOTICE

NOTICE is hereby given that Invesco Trustee Pvt. Ltd., (the Trustee to Invesco Mutual Fund) has approved the declaration of Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") in the following scheme, the particulars of which are as under:

Name of the Scheme	Plan(s) / Option(s)	Amount of IDCW (Rs. per unit)*	NAV as on January 27, 2022 (Rs. per unit)	Record Date#
Invesco India Dynamic Equity Fund, an open ended dynamic asset allocation fund	IDCW Option	0.12	18.01	February 3, 2022
	Direct Plan - IDCW Option		20.11	

*Distribution of the above IDCW is subject to the availability of distributable surplus and may be lower to the extent of distributable surplus available on the record date. IDCW payable to the unit holder(s) will be lower to the extent of tax deducted at source, at applicable rates.

#or immediately following Business Day if that day is not a Business Day.

Face Value per unit is Rs./10/-.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Options of the scheme would fall to the extent of payout and statutory levy, if any.

Unit holders of the aforesaid scheme, whose names appear in the records of the Registrar, KFin Technologies Private Limited, as at the close of business hours on **Thursday, February 3, 2022** or immediately following Business Day if that day is not a Business Day (including valid purchase/switch-in application received till 3.00 p.m. on the record date, subject to the entire amount of subscription/ purchase as per the application/switch-in request is available for utilization by the scheme before the cut-off time on the record date) will be entitled to receive the IDCW.

Unit holders holding units in dematerialized (electronic) form whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the aforesaid scheme as at the close of business hours on **Thursday, February 3, 2022** will be entitled to receive the IDCW.

With regard to Unit holders under IDCW options of the aforesaid scheme, who have opted for IDCW Reinvestment facility, the IDCW due to be reinvested by allotting units for the IDCW amount (net of applicable taxes and stamp duty) (on the next Business Day after the Record Date) at a price based on the prevailing ex-IDCW NAV per unit on the record date.

For Invesco Asset Management (India) Pvt. Ltd.
(Investment Manager for Invesco Mutual Fund)

Sd/-
Saurabh Nanavati
Chief Executive Officer


Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

अनुदान प्राप्तीदर प्रायव्हंट लिमिटेड फार्मा जी	
स्वास्थ्यच्या अभिव्यक्तीसाठी निमंत्रण	
(इस्वीनसी अँड बँकपटी) (इस्वीनसी रिहाय्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रघुलेतानस, २०१६ च्या रघुलेतन ३६(१) अंतर्गत)	
संबंधित तपशील	
१	कॉर्पोरेट कर्जदारांचे नाव
२	कॉर्पोरेट कर्जदारांच्या स्वापणेची तारीख
३	ज्यांच्या अंतर्गत कॉर्पोरेट कर्जदारांची स्वापणा/नॉलीनी खाली ते प्राधिकृत
४	कॉर्पोरेट कर्जदारांचा कॉर्पोरेट आवडिटींग नंबर/लिमिटेड लायाबिलिटी आयडेंटिफिकेशन नंबर
५	कॉर्पोरेट कर्जदारांच्या नॉलीनीकृत कार्यालय आणि मुख्य कार्यालय (असल्यास) यांचा पत्ता
६	कॉर्पोरेट कर्जदारांच्या नॉलीनीकृत कार्यालय आणि मुख्य कार्यालय (असल्यास) यांचा पत्ता
७	स्वास्थ्यची अभिव्यक्ती निमंत्रणाची तारीख
८	कोडचक्रा कलम २५ (१)(एच) अंतर्गत निराकरण अर्जासाठी वाचता येणे उल्लंघन
९	कलम २१ए अंतर्गत प्रत्यक्ष अपात्रतेचे निष्पत्ते येणे उल्लंघन
१०	स्वास्थ्यची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम तारीख
११	संभाव्य निराकरण अर्जादारांची ताल्लुती सूची निमित्त करण्याची तारीख
१२	ताल्लुता सूचिता आशेष दाखल करण्यासाठी अंतिम तारीख
१३	संभाव्य निराकरण अर्जादारांच्या अंतिम सूची निमित्त करण्याची तारीख
१४	संभाव्य निराकरण अर्जादारांना माहितीचे ज्ञान, इन्व्होल्व्हमेंट मॅट्रीक्स आणि निराकरण याचनासाठी विनंती जारी करण्याची तारीख
१५	निराकरण याचना, इन्व्होल्व्हमेंट मॅट्रीक्स, माहितीचे ज्ञान आणि पुढील माहितीसाठी विनंती प्राप्त करण्यासाठी विनंती मिळण्याची त्दत
१६	निराकरण याचना सादर करण्यासाठी अंतिम तारीख
१७	निराकरण व्यावसायिकांना निराकरण याचना सादर करण्याची त्दत
१८	निराकरण व्यावसायिकांचे नाव, पत्ता आणि नॉलीनी क्रमांक
१९	मंडळाकडे नोंदवल्याप्रमाणे निराकरण व्यावसायिकांचे नाव, पत्ता आणि ई-मेल
२०	निराकरण व्यावसायिकांची परबन्धनारसाठी वाचरावयाचा पत्ता आणि ई-मेल
२१	पुढील तपशील येथे किंवा कडे उल्लंघन आहेत
२२	फार्मा जी च्या प्रकाशनाची तारीख

टीपा:

- मागदार एलसीएटी, मुंबई चॅंबरीनद्वारा मुद्रापत्र/व्याप्तये ज्या कालासाठी मंजुरी मिळेल त्या अधीन राहून, नादारी सुरू होण्याच्या ताखेपासून १८० दिवसांचा सुमधुरातीचा कालावधी ११ सप्टेंबर, २०२१ रोजी संपन्न असल्याचे कॉर्पोरेट कर्जदारांच्या पत्रकालीच्या सल्लोकीच्या मंजुरीस सुमणे येथे कोड च्या कलम १२ अन्वये आधारे कर्ज अर्ज दाखल करण्यात येतील.
- कोणत्याही टप्प्यावर निराकरण याचना बोली प्रक्रिया सादर करण्याच्या अटी व शर्ती, बदलत्या/सुधारणा/स्वागत्यापन/रख करण्यात यावूक्यात किंवा दुसरे कायदा येतील.
- प्रत्येकीच्या सल्लोकीद्वारा निदेशांनि निराकरण व्यावसायिक कोमेथी कारण न देता आणि कोमेथाली सूचना किंवा सल्लोकीविषया कळीत नादारी विराण्या प्रक्रियेच्या कोमेथाली टप्प्यावर कोमेथाली सभाय बोलीदारांना अप्रार टप्प्यावरचे किंवा मागण्याचे किंवा फेटळणेचे अधिकार राखू देवतात.
- सदर जाहिरातीक प्रकाशनास सदर मुक्तास १८ जानेवारी, २०२२ रोजी प्रकाशित फार्मा जी काडुने येण्यात येत आहे कारण ते जाहिलत एलसीएटीकड काही तांकिक मुद्दे सोडवताआली रघुलेतनच्या रघुलेतन ३६(२) अन्वये आवश्यक असल्याप्रकार त्याच दिवशी त्याचिक भाषेत प्रकाशित केलेली आहे.

सही/-
जयेश नटरवललल संभरानका
निराकरण व्यावसायिक
आपकीबीआय/आपकीए-००१/आपकी-पी००२१६/२०१७-२०१८/१०४१६
डी.एस. फाळके रोड, दादर पूर्व, मुंबई-४०००१४
दिनांक: २९ जानेवारी, २०२२
ठिकाण: मुंबई



भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.

(माल्टी-स्टेट रेग्युलर बँक)

मध्यवर्ती कार्यालय: "महानिती", प्लॉट क्र. १३/१७, सेनावाला रोड, गोंयाप (पुर्व), मुंबई - ४०००१३. फोन: - ६१६१ ००८८/६१६१ ०१३८/६१६१ ००६३

कच्चा सूचना

ज्याअर्थी,

निम्नव्याखरीकार, भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिस्वुरीटाइजेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असोसिएट्स अँड एफोर्सिमेंट ऑफ सिस्वुरीटी इंटरस्ट अँड, २००२ अन्वये आणि कलम १३ (१) सिस्वुरीटी इंटरस्ट (एफोर्सिमेंट) रूळ, २००२ सहवाचता नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २९.१०.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून प्रत्यक्ष कर्जदार: श्री. पुर्णचंद्र केशा सामसन्, ये. स्नेहा इंटर्ग्रिटीझचे प्रोप आणि संयुक्त कर्जदार श्री. झिली पुर्णचंद्र सामसल यांना सूचनेतील नमूद रकम रु. १,६५,२४,६००/- (रुपये एक कोटी पासठ लाख चौवीस हजार सहशे मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास सदर कर्जदार असमर्थ उरल्याने, सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नव्याखरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीच्या सांकेतिक ताबा निम्नव्याखरीकारांना प्रदान करण्यात आलेल्या शर्तीचा वापर करून सदर अर्कच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदरहू निमामाल्तीच्या नियम ८ अन्वये दिनांक २५ जानेवारी, २०२२ रोजी घेतला आहे.

विशेषतः सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीची करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. च्या रकम रु. १,६५,२४,६००/- (रुपये एक कोटी पासठ लाख चौवीस हजार सहशे मात्र) ची धकीत आणि त्यावरील पुढील व्याज वा रकमेच्या भाराअधीन राहील.


सही/-

गोपाल कोटीयन

मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

दिनांक: २५.०१.२०२२

ठिकाण: मुंबई



सिटी युनियन बँक लि.

क्रेडीट रिकव्हरी अँड मॅनेजमेंट डिपार्टमेंट

प्रशासकीय कार्यालय: क्र. ४२/१८, गांधी नगर, कुंबकोणम-६१२ ००१, सेमर आयव्ही: crmd.cityunionbank.in

फोन: ०४३५-२४३२३२२२, फॅक्स: ०४३५-२४३२७८६

सरफेसी अँड २००२ अन्वये निविदा-नि-लिलाव विक्री सूचना

खालील मिळकत/ती या सिस्टिम बँक लिमिटेड कडे हागान वीथे या कलदारा/हमीदारा (क्र. १) राखल कोकोनट ट्रेडिंग कंपनी, खोली क्र. १०, ककर भवन, राजाजी पथ, माधवी बंगला, कल्याण डोंबिवली ४२१२०१. क्र. २) श्री. पिपुषु चंदुलाल रावल यांची पत्नी, चंदुलाल पदम, माधवी बंगला, कल्याण डोंबिवली ४२१२०१. क्र. ३) श्री. भावना चंदुलाल रावल यांची पत्नी, फ्लॅट क्र. १०, २ रा मजला, ककर भवन, राजाजी पथ, माधवी बंगला, कल्याण डोंबिवली ४२१२०१. क्र. ४) श्री. भावना चंदुलाल रावल यांची पत्नी, फ्लॅट क्र. १०, २ रा मजला, ककर भवन, राजाजी पथ, माधवी बंगला, कल्याण डोंबिवली ४२१२०१ यांचेकडून २४.०१.२०२२ रोजीच रु.१२,६०,५१०/- (रुपये बारा लाख साठ हजार पाचशे दहा मास) सह एकत्रित २५.०१.२०२२ पासून ते प्रभातीत होणारे पुढील व्याज आणि इतर खर्च, बँकेकडे इतर धक्काबाजीच्या वसुलीकरिता सरफेसी अँड, २००२ अंतर्गत सिस्वुरीटी इंटरस्ट (एफोर्सिमेंट) रूळ, २००२ च्या नियम ८(६) व ९ अंतर्गत सैकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे निविदा-नि-जालीर लिलावाने विकण्यास येणार आहे.

राखील किंमत: रु. २५,००,०००/- (रुपये पंधरा लाख लाख मुंबई)

लिलावाचा तपशील

ठिकाण

निविदा नि लिलाव विक्रीची तारीख

०८.०३.२०२२

सिटी युनियन बँक लिमिटेड, कुंबकोण शाखा, १-ई, रामकृष्ण नगर, मुखाड रोड, कल्याण परिसर, मुंबई-४२१ ३०२. दूरध्वनी क्रमांक: ०४३५-२२०३२२२, सेल क्र. ९३२४०५२५२२

निविदा-नि-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती:

(१) इच्छुक बोलीदारांनी लिलावाकरिता व्यक्ति: इतर राखणे आणि व्यक्ति: सहभागी होणे आणि तो/ती त्यांच्या/लियाकरिता बोली करीत असल्याची लेखी घोषणा करणे आवश्यक आहे.

(२) इच्छुक बोलीदार व्यवस्थापक, सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई कल्याण शाखा, १-ई, रामकृष्ण नगर, मुखाड रोड, कल्याण परिसर, मुंबई-४२१ ३०४ यांचेकडून निविदा प्रश्न प्राप्त करू शकतात.

(३) इच्छुक बोलीदारांचे याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या ताखेस २१, १०.० वा. किंवा पुर्वी "सिटी युनियन बँक लिमिटेड" च्या नावे काढलेल्या राखील किंमतीस १०% च्या इतरकांतात वे. ऑर्डर/डिमांड ड्रामपत्रह फकित प्राधिकृत अधिकारी, सिटी युनियन बँक लिमिटेड यांच्या नावे मोहोबंद लिफाव्यातून फक्त विलिज निविदा प्रमाणतून खाली सादर करणे आवश्यक आहे.

(४) मिळकतीचे निरीक्षण आणि इतर तपशीलाकरिता इच्छुक खरेदीदार टेलिफोन क्र. ०२५१-२२०३२२२, सेल क्र. ९३२४०५२५२२ या संपर्क करू शकतात.

(५) मिळकत/ती "जे आहे जेणे आहे" आणि "जे आहे जसे आहे" तत्वांने विकण्यात येतील.

(६) मोहोबंद निविदा याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या ताखेस २१, १०.० वा. इच्छुक बोलीदारांना उपस्थितित उघडण्यात येतील. विक्री बंद निविदेच्या मागने होणार असली तरीही प्राधिकृत अधिकारी त्यांच्या स्वतःच्या निदेशाने निविदा लिलाव प्रक्रिया बंद होतेवेळी प्राप्त एकांधेचा उत्तम बोलीचा प्रस्ताव देण्यास इच्छुक बोलीदारांच्या दरम्यान खुला लिलाव करतील आणि त्यानंतर उत्तम बोली करणाऱ्या व्यक्तीला विक्री निश्चित करण्यात येईल. तथापि, विक्री, सिटी युनियन बँक लिमिटेडच्या निश्चितीच्या अधीन राहील.

(७) यशस्वी बोलीदारांनी विक्री पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र १५ दिवसांच्या २५% (अठरावी इतर धरून) आणि ७५% ची उर्वरित रकम विक्री निश्चितीच्या ताखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे, कसूवार उरल्यास अगोदर ज्या कलेली २५% रकम जप्त करण्यात येईल.

(८) विक्री प्रमाणपत्र हे येथील विलिज कालावधीत संपूर्ण विक्री मोबदला प्राप्त झाल्यानंतर फक्त यशस्वी खरेदीदाराच्या नावे प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे जारी करण्यात येईल.


(९) यशस्वी खरेदीदारांना बायबानुसार प्रत्येकी मुद्रांक शुल्क, नोंदणी प्रभार इ. असे अभिलेखांतर्गतकारिता देव प्रभार/शुल्क भरावेचे आहेत.

(१०) यशस्वी बोलीदारांनी कोही अल्लंघन सांविधिक धक्काबाजी (कायदेशीर पराचा कर, वीज प्रभार आणि अन्य धक्काबाजी), डोंडीएस, जीएपीटी काही असल्यास, शासन, शासकीय उपक्रम, स्थानिक मंडळाची धक्काबाजी भरायची आहे.

(११) प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे कोमेथी कारण न देता बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा विक्री पुढे ढकलणे किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार राहतील.

ठिकाण: कुंबकोणय, दिनांक: २७.०१.२०२२ प्राधिकृत अधिकारी

नोंद. कार्यालय: १४९, टी.एस. आर. (बीग) स्ट्रीट, कंबकोणम, धनवसु, जिह्ला, तामिळनाडू - ६१२ ००१, सीआयएन - एए६६११८१२१९०४पीएलसी००१२८७ टेलिफोन क्र. ०४३५-२४०२३२२२, फॅक्स: ०४३५-२४३१७८६, वेबसाईट: www.cityunionbank.in



NSE

National Stock Exchange of India Ltd.

'Exchange Plaza', Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051

NOTICE

Notice is hereby given that the following Trading Member of the National Stock Exchange of India Limited (Exchange) has been expelled from the membership of the Exchange under Rules 1 and 2 of Chapter IV of NSEIL Rules and declared defaulter under Byelaw 1(a) of Chapter XII of the NSEIL Byelaws:

Sr. No.	Member Name	SEBI Registration No.	Date of declaration of defaulter	Date of expulsion
1.	OMKAM CAPITAL MARKETS PRIVATE LIMITED	INB230907934 (CM, Debt segment), INF230907934 (F&O segment), NSE230907934 (CD segment)	28 January, 2022	28 January, 2022

The constituents of the above-mentioned member are hereby advised to lodge claims, if any, in the prescribed claim form, against the above-mentioned members within 3 months from the date of this notice.


All claims submitted by investors will be considered for processing if found due and payable in accordance with Rules, Byelaws, Regulations, guidelines etc. of the Exchange, SEBI circulars and Regulations and the maximum compensation limit per investor is ₹25 lakhs out of the Investor Protection Fund.

The claim can be lodged online on the Exchange portal <https://investorhelpline.nseindia.com/NICEPLUS/welcomeUser> where the relevant documents can be uploaded. A sample claim form and FAQ is made available on the Exchange website <https://www.nseindia.com/invest/details-to-be-provided-for-lodging-claims> for the convenience of the claimants.

Alternatively, the claim form, duly filled and signed, along with the relevant documents may also be sent in physical form to the Defaulters' Section of the Exchange at 'Exchange Plaza', Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051 or at the regional / branch offices of the Exchange. For this purpose, the format of the claim form may be downloaded from <https://www.nseindia.com> or obtained from the corporate office at Mumbai or the regional / branch offices of the Exchange. However, the Exchange urges all claimants to make use of the online claim lodgment facility as mentioned above for better tracking of your claims.

In case of any queries you may contact us on defaultisc@nse.co.in or on toll free number 1800 266 0050 (Option - 5).


For National Stock Exchange of India Ltd.
Sd/-
Chief Manager
Defaulters' Section



Nifty50

Place: Mumbai

Date: January 29, 2022



अॅमफोर्जे इंडस्ट्रिज लिमिटेड

(सीआयएन: L28910MH1971PLC015119)

नोंदणीकृत कार्यालय: ११०८-ललाम टॉवर, ११ वा मजला, श्री प्रेम जर्नल